

# यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

बी.एड. शिक्षणक्रम 2019-21 तुकडीच्या प्रवेशासंदर्भात सूचना

## (द्वितीय प्रवेश फेरी)

### 1. प्रवेशासंदर्भात महत्वाच्या सूचना

1.1. बी.एड. शिक्षणक्रम 2019-21 प्रवेशासाठी दिनांक 9 ऑक्टोबर 2019 रोजी प्रथम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रथम फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांसाठी द्वितीय प्रवेश फेरीतील उमेदवारांची गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी जाहीर करण्यात येत आहे.

### 2. प्रवेश कार्यवाहीबाबत सूचना

2.1 या द्वितीय निवड यादीत ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे अशा उमेदवारांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने डेबिट/क्रेडीट कार्ड, नेट बँकिंगद्वारे आपले प्रथम वर्ष विद्यापीठ शुल्क (रु. 10,250/-) भरून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यासाठी उमेदवाराने आपला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट भरण्यासाठी लिंक उपलब्ध होईल.

**महत्वाचे** - पेमेंट लिंकला गेल्यावर जर आपणास “Your profile is not filled & Approved..... “, असा मेसेज दिसल्यास स्क्रीनवरील डाव्या बाजूस असलेल्या **Fill Profile** या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून Approve करावी. त्यानंतर आपणास पेमेंट करता येईल. ज्या उमेदवारांनी विद्यापीठाचा यापूर्वीचा सोळा अंकी कायम नोंदणी क्रमांक (PRN) अर्ज भरताना नोंदवलेला आहे त्यांना सदर माहिती भरण्याबाबत मेसेज दिसणार नाही.

2.3 दि. 29 ऑक्टोबर 2019 पर्यंत प्रवेश शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित न करणाऱ्या द्वितीय फेरीच्या निवड यादीतील उमेदवारांचा यावर्षीच्या बी.एड. प्रवेशावर कोणताही अधिकार राहणार नाही.

2.4 उमेदवारांनी आपल्या लॉगिनमधून प्रवेश शुल्क भरल्यानंतर, प्रवेश पत्र (Admission Letter) डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध होईल. उमेदवारांनी प्रवेश पत्र डाउनलोड करून ते दोन प्रतीत प्रिंट करावे, एक प्रत आपल्याशी संबंधित अभ्यासकेंद्रावर जमा करावी व एक स्वतः कडे ठेवावी. (अभ्यासकेंद्राच्या माहितीसाठी विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहितीपुस्तिका (prospectus) पहावी). येत्या दिवाळी सुट्टीत या शिक्षणक्रमाचे प्रथम संपर्क सत्र आयोजित केले जाणार असल्याने विद्यापीठ शुल्क भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या नियोजित अभ्यासकेंद्रावर जाऊन अभ्यासकेंद्र शुल्क भरून प्रथम संपर्क सत्राची तारीख जाणून घ्यावी म्हणजे संपर्क सत्रास उपस्थित राहणे आपणास सोयीस्कर होईल.

2.5 पुढील पत्रव्यवहारासाठी अभ्यासकेंद्रावर आपले संपूर्ण नाव, कायमस्वरूपी व पत्र व्यवहाराचा पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवावा, म्हणजे अभ्यासकेंद्रांना वेळोवेळी आपल्याशी संपर्क करणे सुलभ होऊ शकेल. यापुढे आपल्या शैक्षणिक कार्यक्रमांची सर्व कार्यवाही आपल्या अभ्यासकेंद्रावरच करण्यात येईल.

2.6 अभ्यासकेंद्रावर आपणास बी.एड. शिक्षणक्रम अध्ययन साहित्य व पूरक साहित्यसंच देण्यात येईल.

कुलसचिव तथा अध्यक्ष

बी.एड.प्रवेश समिती 2019-21